

### PRECISION WIRES INDIA LIMITED

REGD. OFFICE:SAIMAN HOUSE, J. A. RAUL STREET,
OFF SAYANI ROAD, PRABHADEVI, MUMBAI - 400 025, INDIA.
TEL: +91-22-24376281 FAX: +91-22-24370687

E-MAIL: mumbai@pwil.net WEB: www.precisionwires.com CIN: L31300MH1989PLC054356

WORKS:PLOT NO. 125/2, AMLI HANUMAN (66 KVA) ROAD,

SILVASSA - 396 230, U.T OF D.N.H., INDIA.

TEL: +91-260-2642614 FAX: +91-260-264235

Date: 14<sup>th</sup> December, 2021

**BSE Limited (BSE)** 

Corporate Relationship Department, 1<sup>st</sup> Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J.Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400 001

Company Code: 523539

The Manager,

Listing Department

National Stock Exchange of India Limited (NSE)

'Exchange Plaza', C-1, Block G, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051.

**Symbol:PRECWIRE** 

Dear Sir/Madam,

### Sub: Newspaper Advertisement in relation to Postal Ballot Results

This is to inform that the Company has published results of postal on 14<sup>th</sup> December, 2021 in Newspaper as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. Please find enclosed soft copies of newspaper Publication, published in below mentioned newspapers on 14<sup>th</sup> December, 2021:

- 1. Free Press Journal
- 2. Navshakti,

This is for your kind information and records.

Kindly acknowledge and oblige

Thanking you.

Sincerely,

For Precision Wires India Limited

Deepika Pandey Company Secretary ACS No: 41277

**Encl: As Above** 

### PUBIC NOTICE

All the people are informed that the deceased Smt. Rukminibai Namdeo Chalke is a member of the organization described below, Mr. Santosh Namdeo Chalke is the legal heir/succession/claimant, Although JARIMARI DARSHAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., "B" Wing, 3rd Floor, Flat No. 31, P.K. Atre Road, Worli, Mumbai - 400018, However, if any person or persons have any sale, mortgage, lease mortgage, lease reward, donation, maintenance, alimony, inheritance, lease agreement, possession or any other right, claim or interest in the property described above, since the notice has been issued within 14 days, the undersigned should be notified at the following office address in writing along with documentary proof. If not informed no one has any right, claim or interest on the said property of if any, they have given it up. It should be noted that Mr. Santosh Namdeo Chalke will be the sole legal heir/successor/claimant.

> Chairman/ Secretary Although Jarimari Darshan Co-operative Housing Society Ltd. P.K. Atre Road, Worli, Mumbai - 400018

Date: 14.12.2021 Place: Mumbai

# APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE

### Whereas,

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 27.05.2021 calling upon the Borrower(s) SAROJANI A BHOSALE ALIAS SAROJANI ANILKUMAR BHOSALE, ANIL KUMAR S BHOSALE ALIAS ANIL KUMAR SAHEBRAO BHOSALE AND KUNAL ANIL KUMAR BHOSALE to repay the amount mentioned in the Notice being Rs. 23.54.989.68 (Rupees Twenty Three Lakhs Fifty Four Thousand Nine Hundred Eighty Nine and Paisa Sixty Eight Only) against HHLVSH00454545 as on 24.05.2021 and interest thereo within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the  $\label{eq:continuous} \mbox{Borrower}(s) \mbox{ and the public in general that the undersigned has taken } \textbf{symbolic}$ possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 08.12.2021.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs. 23,54,989.68 (Rupees Twenty Three Lakhs Fifty Four Thousand Nine Hundred Eighty Nine and Paisa Sixty Eight Only) as on 24.05.2021 and interest

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 or the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

THE 1 BHK FLAT NO. A1-401 ON 4TH FLOOR IN THE PROJECT KNOWN AS "ARIHANT AMISHA PHASE-I" AND MEASURING AREA 32.64 SQ. MTRS. CARPET AREA, SITUATED ON PORTION OF LAND IDENTIFIED AS SAID LAND BEARING SURVEY NO. 87, HISSA NO. 2 ADMEASURING 1-83-0 (H.A.P.) LYING AND BEING AT VILLAGE MAHODAR, TALUKA PANVEL, DISTRICT RAIGAD, MUMBAI-410206, MAHARASHTRA,

Date: 08.12.2021 Place: MUMBAI

Authorised Officer
INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

### **PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given that vestigating the title of MR. VIJAY SHANKARRAO TAWDE ("the Owner") to

he Schedule hereunder written.

ne Premises more particularly described i

Any person having any claim in, to or ove the Premises or any part thereof described n the Schedule hereunder written by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, subease, assignment, transfer, tenancy, subtenancy, bequest, succession, license aintenance, lis-pendens, loan, advances lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise owsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at 5th Floor, Durga Chambers, 40, Waterfield Road Bandra (West) Mumbai – 400050 vithin fourteen (14) days from the date pereof otherwise it will be presumed that there do not exist any claims and the same,

f any, will be considered as waived o THE SCHEDULE ABOVE REFERRED

TO:
(a) Flat bearing No. G-3 admeasuring 440 square feet built up area equivalent to 40.87 square metres and Flat bearing No. G-4 lmeasuring 779 square feet built up area equivalent to 72.37 square metres both ituated on the Ground Floor in the building nown as "WEST WIND" standing on the olot of land bearing C.T.S. No.1/97 of Village Oshiwara, Taluka Andheri on Survey No.41 (part) and Plot No. 45-46 and is situated at ärd Ćross Lane, Swami Samarth Nagar, Lokhandwala Complex, Andheri (West) Mumbai 400 053 in the Registration Distric of Mumbai Suburban: and

(b) One (01) Garage No. F-04 admeasuring 120 square feet built up area;

(c) Five fully paid-up shares of Rupees Fifty ach issued by West Wind Co-operative Housing Society Limited bearing Distinctive los.296 to 300 (both inclusive) held under Share Certificate No.55 dated 15th February, 1992 issued in respect of Flat No. G-03; and

(d) Five fully paid-up shares of Rupees Fifty each issued by West Wind Co-operative Housing Society Limited bearing Distinctive Nos.301 to 305 (both inclusive) held under Share Certificate No.56 dated 15th February, 1992 issued in respect of Flat No.

MUMBAI DATED THIS 14th DAY OF DECEMBER, 2021.

Sd/-**Pranial Dave** Advocates & Solicitors

# SE State Bank of India

Retail Assets Centralised Processing Centre (RACPC) -BELAPUR 5th floor, CDICO Tower No.4, Belapur railway station Building

CBD Belapur, Navi Mumbai-400614

Phone No: 022-2756-0535/2756-4535. Email: sbi.14677@sbi.co.in

Sd/

## POSSESSION NOTICE (Under rule 8(1)) (For Immovable Property)

Whereas;
The undersigned being the Authorised Officer for State Bank of India, the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notice calling upon the following borrowers to repay the amount mentioned in the notice with further interest, incidental expenses and cost within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on 13th December 2021

The borrower in particular and the public in general is between calculationed not to deal with the property and any dealings with the

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of State Bank of India for the amount given below and interest and other expenses thereon.

Description of miniovable 1 roperty						
Name of the Borrowers/Guarantors	Balance Outstanding (Rs)+int & cost	Description of Mortgaged Property	Date of Demand Notice	Date of Symbolic Possession		
Vishal Avhad	Thirty-Nine Lakhs Sixty- Four Thousand Five	Flat No. E-502, 5th floor, Wing E, Casa Adriana, Palava 2, Taloja Bypass Road, Khoni Village, Taluka Kalyan, Thane, Dombivali-421301.		13/12/2021		

Date: 13/12/2021 Place : Mumbai

Sd/-Authorized Officer State Bank Of India

# 

PRECISION WIRES INDIA LIMITED CIN: L31300MH1989PLC054356, PAN: AAACP7555L

Regd.Office: Saiman House, J.A.Raul Street, Off Sayani Road, Prabhadevi, Mumbai - 400 025. TEL: +91-22-24376281, FAX: +91-22-24370687, E-MAIL: mumbai@pwil.net WEB: www.precisionwires.com

# **DECLARATION OF RESULTS OF E-VOTING CONDUCTED FOR POSTAL BALLOT**

Pursuant to section 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the approval of the members of the Company was sought by way of postal ballot to pass the resolution as set out in the postal ballot notice dated 03rd November, 2021. The Company has provided the facility of e-voting (for the purpose of Postal Ballot) which commenced from 09.00 am (IST) on 10th November, 2021 and ended on 05.00 pm on 11th December, 2021.

The Board of Directors had appointed Mrs. Ragini Chokshi, Practicing Company Secretary as Scrutinizer for Conducting the postal ballot voting process (Including e-voting) in fair and transparent manner. Mrs. Ragini Chokshi has carried out the scrutiny of all votes

casted by means of e-voting and submitted her report on 13<sup>th</sup> December, 2021 Based on the scrutinizer report dated 13th December, 2021, the results of postal ballot are as unde

Sr. No.	Particular of resolution	No of Total Votes	No of Votes in Favour	% of Votes in Favour	No of Votes Against	% of Votes Against	No of Invalid Votes
1	Approval for reclassification of Authorised Capital	16010337	16006075	99.9733	4262	0.0267	0
2	Approval for Sub Division of Equity Shares	16010337	15975075	99.7798	35262	0.2202	0
3	Approval for alteration of Capital Clause of Memorandum of Association	15971465	15969314	99.9865	2151	0.0135	0

On basis of the Scrutinizer Report, the result of the postal ballot was declared on 13th December, 2021. The resolution as mentioned in notice of postal ballot dated 03<sup>rd</sup> November, 2021, were duly passed with requisite majority on 13<sup>rd</sup> December, 2021.

The result of E-voting by postal ballot along with Scrutinizer Report are available on the Company's Website i.e. www.precisionwires.com and also on Websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited

Record date for Split/Sub-Division

Pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the Board of Directors has fixed Thursday, 23<sup>rd</sup> December, 2021 as record date for the purpose of Stock Split/Sub Division of Equity Shares of the Company.

For Precision Wires India Limited

Company Secretary

Date: 13/12/2021 Place: Mumbai

# **SYMBOLIC POSSESSION NOTICE**

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from

the date of receipt of the said notice. As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.		Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	National Autowheels Private Ltd Mrs. Shweta Nagpal, Mr. Ashish Krishanlal Nagpal, Mr. Amit Krishanlal Nagpal, Mr. Kashmirlal Bodhraj Nagpal & M/s. Nagpal Landmarks- 010251005306	Bunglow No.24, Sarasbodh, Sindh Hindu Co Op Soc Ltd., Sr. No. 593, Near Lullanagar Chowk, Lullanagar, Taluka- Haveli, Pune- 411040, Maharashtra./ December 8, 2021	July 31, 2021 Rs. 4,45,51,341.23/-	Pune
2.	Jadhao Automobiles Private Limited, Mrs. Kirti Jadhao, Miss. Saloni Jadhao, Mr. Shantanu Jadhao & Mr. Vijay Jadhao- 345305000753	Gut No. 92, Survey No. 43/1, Nagpur Road Mouje Borgaon Dharmale Pragane Nandgaonpeth Maharashtra, Amravati- 444601/ December 8, 2021	July 22, 2021 Rs. 2,32,46,196.00/-	Amravati
3.	Bothra Traders, Mrs. Priyanka Hukumchand Bothra & Mr Hukumchand Mohanlal Bothra 042805501710	Nazul No. 180/1, Nazul Sheet No. 46-A, Flat No. 101 Ground Floor, Rashi Apartments, Vivekand Colony, Peth Pragne Badnera Amravati- 444601/ December 9, 2021	July 22, 2021 Rs. 74,02,698.00/-	Amravati
4.	Vivek Agencies & Mr. Sahadeorao Bhagwanji Gajbhiye- 345305500257	Nazul Plot No. 58, Nazul Sheet No. 321, Bhimjyoti Sahakari Magasvargiya Gruhanirman Sanstha, Mauje Badnera, Infront of Open Space of old Badnera Road, Sai Nagar-Amravati 444607/ December 9, 2021	July 22, 2021 Rs. 37,31,175.00/-	Amravati

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: December 14, 2021 Place: Maharashtra

**Authorized Officer** 

**SILVERLINE TECHNOLOGIES LIMITED** S

CIN: L99999MH1992PLC066360 SILVERLINE Regd. Office: SDF IV, Seepz, Andheri (East), Mumbai- 400096 **NOTICE OF MEMBERS** 

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, December 30, 2021 through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means

"OAVM") to transact the following business: Pursuant to the provisions of the Listing Agreement and Companies Act, 1956 that at the meeting of the Board of Directors of the

Company held on 10th December, 2021 Mumbai, inter alia fixed book closure date From 23/12/2021 to 30/12/2021 A member entitle to attend and vote is entitled to appoint another

person as his proxy to the attend and vote instead of himself, but a proxy need not be a member of the company Peroxies, in order to be effective, must be received by the company not less that 48 hours before the AGM

By the Order of the Board For Silverline Technologies Limited

Date: 13th December, 2021

Place: Mumbai

(Chairman)

Sd/

Rajaji Path Branch Plot No. 46, "Samadhan" Rajaji Path बैंक ऑफ इंडिया BOI Dombivli (East) Dist. Thane – 421 201
Relationship beyond banking Email: RajajiPath.NaviMumbai@bankofindia.co.i

ef. No. RJP/ADV/SARFAESI/7521-06/185 **POSSESSION NOTICE** (For immovable property) Appendix IV - See rule — 8 (1)

Whereas; The undersigned being the Authorized officer of the Bank of India, under the Securitization and Reconstruction of Financial assets and Enforcement of Security Interest act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (2) read wit rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a demand notice date 26.07.2021 calling upon Mrs. Rashmi Kishor Tawde and Mr.Kishor Pandharinath
Tawde to repay the amount mentioned in the notice being Rs.10,19,417.20 (Rupees
Ten lakhs Nineteen Thousand Four Hundred and Seventeen and paise Twenty

only) within 60 days from the date of receipt of said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and public in general that the undersigned has taken possession of property described here in below in exercise of powers conferred on him/her under sub section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules. 2002 on this 9th day of December of the year 2021.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to charge of Bank of India for an amount of Rs.10,19,417.20 (Rupees Ten lakhs Nineteen Thousand Four Hundred and Seventeen and paise Twenty only) and interest thereon The borrower's attention is invited to provisions of sub – section (8) of section 13 o the Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY All that part and parcel of the property consisting of Flat No 601, on 6th floor, admeasuring 901.00 sq.ft. (built up area) in the A Wing of Building known as Gangeshwar Valley, Survey No. 44, Hissa No. 2, revenue village Nandivli, Taluka Kalyan, Dist Thane, within the limits of Kalyan Dombiyli Municipal Corporation Boundaries: East: Vedant Building; South: Tulsiram Shankeshwar Villa Building; West: Road; North: Road

Date: 09.12.2021

(Sunil Awale) Chief Manager & Authorized officer

....Borrower

Corporate Office: Karvy Financial Services Limited 202-205, Enterprise Center, 2nd floor, Near Domestic Airport,Opp Hotel Airlink, Off Western Express Highway, Vile Parle (East), Mumbai -400 056 Email id - niraj.damani@karvy.com, Phone - 9849998873

# NOTICE U/S 13(2) OF SARFAESI ACT, 2002 BY RPAD / SPEED POST A.D

Date: - 3-Dec-2021

1a. Randhir Roshan Khosla

B/402, Sneh Bandhan Chs, Mhada Plot No 3, Sno 386, Eastern Express Highway, Mulund - East, Mumbai - 400081

1b. Randhir Roshan Khosla

Prop Of M/s Pioneer Callnet, A-78, Ground Floor, Guru Nanak Chs, Opp Prem Nagar, Kopri Colony, Thane - 400603 1c. Randhir Roshan Khosla

Office No 325, 3rd Floor, Nirmal Lifestyle Corporate Center, Lbs Marg, Mulund -

West, Mumbai - 400080 2. Roshan Devidayal Khosla .Co. Borrowei

B/402, Sneh Bandhan Chs, Mhada Plot No 3, Sno 386, Eastern Express Highway Mulund - East, Mumbai - 400081

3. Rishi Roshal Khosla ...Co. Borrower B/402, Sneh Bandhan Chs, Mhada Plot No 3, Sno 386, Eastern Express Highway Mulund - East . Mumbai - 400081

Dear Sir/ Madam. SUBJECT: NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF THE FINANCIAL ASSETS AND ENCFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002 (hereinafter referred to as "the said Act")

We, Karvy Financial Services Ltd (KFSL), a Company duly incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its corporate office at Karvy Financial Services Ltd. 705/706, 7th Floor, Hallmark Business Plaza, Sant Dyaneshwar Marg, Opp to Guru Nanak Hospital, Bandra (East), Mumbai - 400051, have to address you:-

- That you addressee No. 1 to 3 being Borrower and Co-Borrower have availed a secured business Loan of Rs.1,45,00,000/- (Rupees One Crore Forty Five Lakhs Only) in respect of Loan Account No. 503963 against property more fully described hereunder. The said loan was sanctioned on 26th February 2014 and accordingly you addressee no. 1 to 3 entered into Loan Agreement No. 503963 dated 26th February 2014. The said loan was granted for a period of 180 months against the security / mortgage of aforesaid property as security towards repayment of the said Loan due and payable under the said Loan agreement, original Title Deeds of the said property were deposited with us with an intention to create an equitable mortgage in our favour. Pursuant thereto, Loan for a sum of Rs.
- 1,45,00,000/- (Rupees One Crore Forty Five Lakhs Only). That in consideration thereof, you had agreed and undertook to repay the said Loans with interest as per the repayment scheduled attached to the said Loan Agreement. In case of delay/default in payment of the loan installments and other Amounts due and payable under the said Loan Agreement, you addressees had
- also agreed to pay other charges. We regret to state that you addressees as borrowers\Co-borrowers have committed defaults in payment of Loan installments and other amounts due and payment under the said Loan Agreement, and despite repeated requests reminders and follow up, have failed and / or neglected to clear the said dues. Consequent upon the defaults committed by you, Your Loan account no. 503963 has been classified as Non-Performing Assets (NPA) in the month of 1st January 2019 in accordance with the directives relating to asset classification issued by the Reserve
- Bank of India. As on date 01/12/2021 an amount of Rs. 12308455/- (Rupees One Crore Twenty Three Lakhs Eight Thousand four hundred Fifty Five Only) in respect of Loan Account No. 503963 are outstanding dues in your loan account therefore, we hereby give you notice under Section 13(2) of the SARFAESI Act, 2002 and call upon you to pay in full the aforesaid amount and discharge your liabilities to Karvy

Tillalicial del vides Eta. Willill do days il dill tile date di tills fidtice	•
Loan Account No 503963	Total
Principle O/s.	2306455/-
Total Interest Due As On 1st Dec 2021	392754/-
Charges Dues	9609246/-
Total Amount due and Outstanding As 1st Dec 2021	12308455/-

- We further give you notice that if you fail to make the said amount as mentioned above with interest till the date of realization of payment, we shall be free to exercise all or any of the rights and powers conferred on us under sub-section (4) of Section 13 of the Act, which inter-alia includes power to take possession of the secured asset and sell the same.
- Your kind attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act where under you can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Karvy Financial Services Ltd only before the date of publication of the notice for sale of the secured assets by public auction by inviting quotations tender from public or by private treaty. Please also note that if the entire amount of outstanding dues together with the costs, charges and expenses incurred by the Karvy Financial Services Ltd. is not tendered before publication of notice for sale of the secured assets by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty you may not be entitled to redeem the secured assets.
- That take note that after receipt of this notice, in terms of Sub-Section 13 of Section 13 of the Act, 2002 you are prohibited and restrained from transferring the secured asset by way of sale, lease or otherwise without prior written consent of Karvy Financial Services Ltd. in writing . We may add that any non-compliance of the provisions of Section 13(13) of the Act, 2002 is an offence punishable under section 29 of the SARFAESI Act, 2002.
- Please note that this demand notice is issued without prejudice to any other rights or remedies which we may have including without limitation the right to make further demands in respect of sums owing to us by you.
- Please also take note that in case the amount realized through sale of the property is not sufficient to satisfy the claim made in this notice, Karvy Financial Services Ltd is entitled to recover the balance amount from you personally as per law. 10. You may take note that all the expenditure incurred in taking possession and sale of
- the secured asset shall be borne by you only. 11. This is without prejudice to any other rights available to us under the said Act and / or any other law in force from time to time.
- 12. You are hereby notified to correspond with us only at the given addresses Karvy Financial Services Ltd. 705/706, 7th Floor, Hallmark Business Plaza, Sant Dyaneshwar Marg, Opp to Guru Nanak Hospital, Bandra (East), Mumbai - 400051.

### For Karvy Financial Services Ltd. **Authorised Officer**

# SCHEDULE: DESCRIPTION OF THE PROPERTY

Property address bearing office No 325, 3rd floor, Nirmal Corporate Center, Nirmal Lifestyle Complex, LBS Road, Mulund West, Mumbai - 400080, CTS No 491/A to 491/E and 500 situated opp- Nirmal Nagar admeasuring 1090 Sq ft and bounded as: North - Internal Road, South - Marathon Maxima, East - LBS Marg, West - Nirmal ifestyle residential building

CHHATTISGARH STATE POWER GENERATION COMPANY LIMITED OFFICE OF THE EXECUTIVE DIRECTOR (S&P-Gen) 5th Floor, Vidyut Sewa Bhawan, Danganiya, Raipur-Pin 492013 Phone: 0771-2574451//61 Fax: 0771-2574458; e-mail: csenp.cspgcl@cspc.co.in web site: www.cspc.co.in,

No. 03-03/ TN-324/ 21/3309 Raipur Dtd 10/12/2021 E-TENDER NOTICE NO.TN-324/21 Online bids are invited by the undersigned through CSPCL e-bidding system (SAP SRM) from Experienced & reputed contractors for Supply/ work as

SI. No.	Tender Specification	Description	Tender Fee (Rs,)	Due date & time for bid submission
1.	Tender No. 03-03/HW- 417/21 [Rfx no. 8100023986] [With RLA]	Design, Engineering, Commissioning, Supply & Dosing application of desired quantity of Coal Additive [Multifunctional combustion Catalyst (THERMACT or equivalent) for Coal] for unit no. 1 & 2, 210 MW BHEL Boilers of HTPS, Korba (West)	(Rs. 1,000/- + GST @ 18%)	31.12.2021 15:00 Hrs
2.	Tender No. 03-03/HW- 401/21 [Rfx no. 8100023871] [With RLA]	Daily cleaning of Conveyers System of Part-2 and Part-3 of CHP:Ext., LDCC System, HTPS, Korba (West)	1,180/- (Rs. 1,000/- + GST @ 18%)	31.12.2021 15:00 Hrs
Γhe	e details of NIT car	n be viewed from our website www.c	espc.co.in.	The Tender

portal:-https://ebidding.cspcl.co.in:50724/irj/portal\_Any amendment/ corrigendum, including bid submission & opening date, if required, will be displayed on our website only "SAVE ELECTRICITY"

### BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, **MUMBAI BENCH** INSOLVENCY APPLICATION NO. CP IB (MB) 645/2021 (UNDER SECTION 9 OF THE INSOLVENCY & BANKRUPTCY CODE

2016) IN THE MATTER OF

Dura-Line India Private Limited Operational Creditor/ Petitione Reg. Office – New Delhi - 110067 Versus

Overseas Infrastructure Alliance (India) Private Limited \_

Corporate Debtor/Respondent 501-502, OIA House, 470 Cardinal Gracious Road, Andheri (E), Mumbai, Maharashtra – 400099

A petition under section 9 of the Insolvency & Bankruptcy Code, 2016 ("IBC") for initiation of the Corporate Insolvency Resolution Process ("CIRP in the matter of Overseas Infrastructure Alliance (India) Private Limited naving registered office in Mumbai. Maharashtra as per MCA master data i being filed by Dura-Line India Private Limited on the **28th day of JUNE, 2021** and the said petition is fixed for hearing before Court No. 4, Mumbai Bench of The National Company Law Tribunal (NCLT MUMBAI) on **16TH** FEBRUARY, 2022. Any person desirous of supporting or opposing the said petition/application/reference should send to the petitioner's advocate notice of his intention, signed by him or his advocate, with his name and address, so as to reach the petitioner's advocate not later than two days before the date fixed for the hearing of the petition / application/reference Where he seeks to oppose the petition / application / reference, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the petition/application/reference will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

The said petition was listed on several occasions before Hon. Bench but none represent for the respondent. Hence this public notice being issued or the direction of the Hon, Bench, NCLT Mumbai Dated: 14.12.2021

(Sd/-) CS Prashant Thakre

(Representative for the Petitioner) Address: FAM Society, Building No.15, Flat No.702, Sector 11, Kopar Khairane, Navi Mumbai, Maharashtra - 400 709 India Mob. No : +91 775 882 1782

# FEDERAL BANK

Loan Collection & Recovery Department / Mumbai Division

Federal Bank Ltd., LCRD/Mumbai Division Address: 134, 13th Floor, Jolly Maker Chambers No. 2, Nariman Point, Mumbai-400 021 E-mail: bbyo@federalbank.co.in, Phone: 022-22853712, Fax: 91-022-22846676

**POSSESSION NOTICE** Section 13(4) Rule 8 (1)

The undersigned being the Authorized officer of the Federal Bank Ltd. under the Securitisation& Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as Act) and in exercise of powers conferred under section 13(12) of the said Act read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 (hereinafter referred to as Rules) issued a demand notice dated 04/05/2021 calling upon the borrowers (1) M/s. M. L. Kanhaiyalal Jewellers, a Partnership Firm having office address at 201 Diamond Plaza, 83/85 Dhanji Street, Zaveri Bazaar, Mumbai-400 003, (2) Mr. Ram Sajeevanlal Soni, 31 B Sudama Bungalow, Yashodham, General A. K. Film City Road, Near Royal Challenge Hotel, Mumbai-400 063 (3) Mr. Ravikumar Soni, 31 B Sudama Bungalow, Yashodham, General A K Film City Road, Near Royal Challenge Hotel, Mumbai-400 063, (4) Mr. Rupesh Kumar Soni, 31 B, Sudama Bungalow, Yashodham General A K Film City Road, Near Royal Challenge Hotel, Mumbai-400 063 (5) Mr. Ramjivanlal Soni, A Wing, Flat No. 2101, Lakschandi Heights, Gokuldham, Opp. D. B. Woods, Goregaon (East), Mumbai 400 063 - Also having address at 31 B, Sudama Bungalow Yashodham, General A K Film City Road, Near Royal Challenge Hotel Mumbai-400063, (6) Mrs. Ashadevi Soni, A Wing, Flat No. 2101 Lakschandi Heights, Gokuldham, Opp. D. B. Woods, Goregaon (East) Mumbai-400 063 - Also having address at 31 B Sudama Bungalow Yashodham, General A K Film City Road, Near Royal Challenge Hotel Mumbai-400063, (7) Ms. Meenadevi Soni, 31 B Sudama Bungalow, Yashodham, General A K Film City Road, Near Royal Challenge Hotel, Mumbai-400063 to repay the amount mentioned in the notice being Rs. 11,59,07,274.94 (Rupees Eleven Crores Fifty Nine Lakhs Seven Thousand Two Hundred Seventy Four and Paise Ninety Four only with 16.45% p.a. with monthly rests plus further interest at the contractual rate(s) together with incidental expenses, costs, charges, etc. till the

date of payment within 60 days from the date of the notice. The Borrowers/Guarantors/mortgagors/Co-obligantshaving failed to repay the amount, notice is hereby given to the Guarantors/ Borrowers/Mortgagor/Co-obligants and the public in general that the undersigned has taken possession of the property/ies mortgaged by the Mortgagor/borrower, described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8

of the said Rules on this 10th day of December 2021. The Borrowers/Guarantors/mortgagor/Co-obligantsin particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Federal Bank Ltd. for an amount Rs. 12.93.60.945.25 (Rupees Twelve Crores Ninety Three Lakhs Sixty Thousand Nine Hundred Forty Five and Paise Twenty Five only) as on 10th December 2021 together with 16.45 % Interest thereon, incidental expenses, costs, charges, etc. till the date of final payment is made to the Mulund/Mumbai branchof the

SI. No.	Name of Credit Facility	No.	Balance O/S as on 10.12.2021	Further Interest @ 16.45 % from 11.12.2021	Date of NPA
1	Cash Credit (CC)	1539550- 0000382	Rs. 12,93,60,945.25 (Rupees Twelve Crores Ninety Three Lakhs Sixty Thousand Nine Hundred Forty Five and Paise Twenty Five only)	with monthly	30/03/2021

The Guarantors/Borrowers/mortgagor/Co-obligantsattention is invited to the provisions of section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets (security properties). The details of these securities are given below

DESCRIPTION OF HYPOTHECATED MOVARI E PROPERTY/IES

SL. No Primary security Property Hypothecation of stock with 25% margin and book debts with 40% margin

### **DESCRIPTION OF MORTGAGED IMMOVABLE PROPERTY/IES** 1. Schedule - 1

All that piece and parcel of the residential flat admeasuring about 86 sq.ft. carpet area and all the appurtenance therein being Flat No. 31 B/1 on the Ground Floor, Type AA-1 of Building No. 61 known as 'Yashodham Hill Top Residents Co-operative Housing Society Ltd.' in the 'Yashodham Housing complex' constructed on the portion of all tha pieces and parcels plots of land admeasuring about 11,500 sq. mtrs peing Plot No. A & B, bearing Survey Nos. 34/2 (part), 20/6, 31/2, 31/13 & 22/2 & corresponding CTS No. 156 of Village Dindoshi and bearing Survey No. 51/1 (part) & corresponding CTS No. 98 of Village Chincholi, Taluka Borivali, District, Registration District & Sub District o Mumbai suburban and within the limits of 'P' ward of the Municipa Corporation of Greater Mumbai and bounded on the East by Residential Building, on the South by Road, on the West by Road, on the North by Ekta Building (Boundaries as per valuation report)

# 2. Schedule - 2

All that piece and parcel of the residential flat admeasuring about 861 sq. ft. carpet areaand all the appurtenance therein being Flat No. 31-B/2 on the First Floor, Type AA-1 of Building No.61 known as 'Yashodham Hill Top Residents Co-operative Housing society Ltd' in the 'Yashodham Housing complex' constructed on the portion of all that pieces and parcels plots of land admeasuring about 11,500 sq. mtrs being Plot No. A & B, bearing Survey Nos. 34/2 (part), 20/6, 31/2, 31/13 & 22/2 & corresponding CTS No. 156 of Village Dindoshi and bearing Survey No. 51/1 (part) & corresponding CTS No. 98 of Village Chincholi, Taluka Borivali, District, Registration District & Sub District or Mumbai suburban and within the limits of 'P' ward of the Municipal Corporation of Greater Mumbai and bounded on the East by Residential Building, on the South by Road, on the West by Road, or the North by Ekta Building (Boundaries as per valuation report)

For. The Federal Bank Ltd. Assistant Vice President & Divisional Head (Authorised Officer under SARFAESI Act. 2002)

The Public at large hereby informed that my client **intend to** purchase FLAT No. A-204, On Second Floor admeasuring 740 sq. ft. Super Built-up area or thereabout along with shares nolding 5 shares of Rs. 50/- each pearing certificate No. 9 having distinctive Number From 41 to 45(both inclusive) Members Registration No.9 in ABHAY CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED constructed on Land bearing Survey No. 4A, 5, 6 & 7 Plot No.14 of Village Navghar, Tal. Vasai, Dist. Palghar: 401202 From MR. VIJENDER VICTOR SINGH. Notice is Documents can be viewed and downloaded online from our e-bidding

PUBLIC NOTICE

hereby given to all the people/s inviting any claim regarding the said above Flat with supporting documentary proof vithin 14 days from the date o ublication to my office within working ours failing to which my client shall be free to purchase the said above flat MR. AKASH R. BANIYA ADVOCATE HIGH COURT
B/5 MAHAVIR KUNJ CO-OP. HSG.
SOC. LTD., NAVGHAR, VASAI ROAD

[W] 401202

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI Commercial Suit No. 470 of 2020 (Under Order XXXVII Rule 2 of the Code of Civil Procedure 1908)

In the matter of ICICI Bank Limited Through the authorized representative, Rajesh Wankhede, Age 45 years A banking company incorporated And registered under the provisions Of the Companies Act, 1956 And the Banking Regulation Act 1946 Having its registered office at ICICI Bank Limited Near Chakli Circle, Old Padra road, Vadodara-390007 Having corporate office at- ICICI Bank

Bandra, Mumbai- 400051 And also at RPG Tower, J.B. Nagar, Andheri- East, Mumbai- 400059 ....Plaintiff Versus RANJAN CHANCHAL RAY Indian Inhabitant , Adult 4th Floor, Oswal Nagari,, Nr. US School, Nalasopara East, Thane- 401209,

Towers, Bandra- Kurla Complex,

....Defendant TAKE NOTICE That, this Hon'ble court will be moved before his Honour Judge SHRI A. Z. KHAN more presiding in court room no. 02 on 15/12/2021 at 11 O'clock in the forenoon by the above named defendants for the following reliefs:

The Plaintiff therefore prays that: a. To order and pass a decree directing the Defendant to jointly or severally pay to the plaintiff an amount of at Rs. 5,47,928.40.00/-(Rupees Five Lakhs Forty Seven Thousand Nine Hundred Twenty Eight and Forty only) along with the default interest @ 24% with monthly rests from the date of filing the Suit till payment and/o realization;

b. pending the hearing and final b. pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to direct the Defendants to jointly and severally deposit in this Hon'ble Court an amount of at Rs. 5,47,928.40.00/- (Rupees Five Lakhs Forty Seven Thousand Nine Hundred Twenty Eight and Forty only along with the default interest @24% per annum, other charges from the date of Suit till the date of realization; realization;

c. Pending and hearing and final disposal of the present suit this Hon ble Court be pleased to restrain the Defendant by themselves and/or through agents, by an order and injunction from in any manner dealing with, selling, disposing of, hypothecating or creating a charge in favor of anyone in respect of the said Equipment /hypothecated asset as described in the plaint:

asset as described in the plaint;
d. Pending the hearing and final
disposal of the present suit this
Hon'ble court be pleased to direct
the defendant to hand over or the plaintiff is permitted to repossess plaintin is permitted to repossess the said Equipment /hypothecated assets as described in the plaint to the Plaintiff at the cost of the Defendant with liberty to the Plaintiff to sell the same by private treaty or public auction and appropriate the net sale proceeds. appropriate the net sale proceeds thereof towards plaintiff's present

e. In the alternative to prayer clause (d) above, pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to appoint a Receiver of the said Equipment /hypothecated asset as described in the plaint with all powers under Order XL Rule 1 of the CPC, 1908, with a direction to visit the place where the said Equipment/hypothecated the said Equipment/hypothecated asset is lying/situated, and to take forcible physical possession of the same with the help of the police, if necessary and with power to sell the same by public auction or private treaty and recover and private treaty and recover and realize the same and to pay over the net sale proceeds and/or the net realization thereof to the Plaintiff towards the satisfaction of

the present claim; f. pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to direct the defendant to Disclose on oath/by Affidavit the assets and properties both movable as well as immovable, owned by each of them and such assets and properties be directed to be attached;

g. Pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to restrain the defendant by themselves, their employees, servants and/ or agents be restrained by an order and injunction from in any manner selling, transferring, disposing or or encumbering or mortaging or or encumbering or mortgaging or hypothecating or charging or parting with possession of transferring or inducing anyone else into or creating any right, title or interest license in favor of anyone else in respect of such assets and properties as would be assets and properties as would be

disclosed by the Defendant; h. Pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to appoint a Court Receiver or some other fit and proper person as a receiver of such assets and properties disclosed by the Defendant with all powers under XL Rule 1 of the CPC,1908 with a direction to take forcible physical possession with the help of police it

necessary; i. Ad interim orders in terms of prayer clauses (b) to (n) Costs of the suit be awarded to the plaintiff;

 And grant such other reliefs as considered appropriate in the circumstances of the case; This 18th day November, 2021

For Registrar City Civil Court, At Dindoshi ADVOCATE FOR PLAINTIFF M/S Reliable Legal Partners Advocates & Legal Consultants Chamber No.6,

BMC Bldg, Darshan Classic Society Compound, PMC Bank Circle, J.B.Nagar, Andheri (East) Mumbai-400059 (O) 022-28387121

Yours faithfully For Karvy Financial Services Ltd. Date: 10.12.2021 **Authorised Officer** 

Yours faithfully

(नियम 8(1) पहा) ताबा सूचना

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 27.05.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 23,54,989.68 (रूपये तेवीस लाख चोपन्न हजार नऊशे एकोन्नव्वद आणि अडूसष्ठ पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLVSH00454545 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 24.05.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **सरोजिनी ए भोसले उर्फ सरोजिनी अनिलकुमार** भोसले, अनिल कुमार एस. भोसले उर्फ अनिल कुमार साहेबराव भोसले आणि कुणाल अनिल कुमार भोसले यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की. सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 08.12.2021 रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 23,54,989.68 (रूपये तेवीस लाख चोपन्न हजार नऊशे एकोन्नव्वद आणि अड्सष्ठ पैसे फक्त) पुढील व्याज 24.05.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

"अरिहंत अमिषा फेज-।" ने ओळखल्या जाणाऱ्या प्रोजेक्टमध्ये चौथ्या मजल्यावर 1 बीएचके फ्लॅट नं. ए 1-401 आणि मोजमाप एरिया 32.64 सक्वे. मीटर्स चटई क्षेत्र, जिमन बेअरींग सर्वे नं. 87 ने ओळखल्या जाणाऱ्या हिस्सा नं.2, क्षेत्रफळ 1-83-0 (एच.ए.पी) जिमनीच्या भागावर स्थित आणि महोदर गाव मध्ये, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, मुंबई -410206, महाराष्ट्र

तारीख: 08.12.2021 स्थळ : मुंबई

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

IDFC FIRST

### आईडीएफसी फर्स्ट बैंक लिमिटेड (पूर्व में आईडीएफसी बैंक लिमिटेड के साथ सम्मेलित)

CIN: L65110TN2014PLC097792 अधिकृत अधिकारी : अक्षय सुर्यवंशी संपर्क नं. : 9664539131 अधिकृत अधिकारी : दिबज्योती रॉय

संपर्क नं. : 9874702021 सर्फेसी अधिनियम, 2002 मधील तरतुर्दीतर्गत खाजगी कराराव्दारे मालमत्तांची विक्री

ज्याअर्थी, आयडीएफसी फर्स्ट बँक लि. च्या प्राधिकृत अधिका-यांनी सिक्युरीटाइझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शीअल ॲसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (सर्फेसी अधिनियम, 2002) मधील अनु. 13(4) 1. सुकुमार विलास निकम आणि 2. अनिता विलास निकम (कर्जदार) यांच्या कर्ज खाते क्र. 8859374 मधील संपत्तीचे विवरण फ्लॅट नं. 405, 4 था मजला, कृष्ण कुंज बिल्डींग, गांव नांदीवली, डोंबीवली (पूर्व), ठाणे. (अनामत मत्ता) या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. प्राधिकृत अधिका-यांना का संभाव्य खरेदीदाराकडून सर्फेसी अधिनियमांतर्गत वर नमूद अनामत मत्तेच्या खरेदीसाठी स्वारस्य अभिव्यक्ती प्राप्त झाली आहे. आता, प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, २००२ मधील नियम 8 व 9 च्या अनुषंगाने खाजगी कराराव्दारे वर नमूद मालमत्तेच्या विक्रीसाठी सूचना देत आहेत. सदर विक्री ''जशी आहे जेथे आहे आणि जशी आहे जे काही आहे'' तत्त्वावर करण्यात येईल.

खाजगी करारांतर्गत विक्रीचा दिनांक 29.12.2021 हा निश्चित करण्यात आलेला असून सदर विक्रीसाठी आरक्षित किंमत रु. 7,65,389 / - (रूपये सात लाख पासष्ठ हजार तीनशे एकोण्णवद फक्त) निश्चित करण्यात आलेली आहे.

याव्दारे कर्जदार व सह-कर्जदारांना सूचित करण्यात येते की त्यांनी मागणी सूचनेत नमूद रक्कम रु. 19,29,435.44 / - (रूपये एकोणवीस लाख एकोणतीस हजार चारशे पस्तीस आणि चौव्वेचाळीस पैसे फक्त) चा व्याज व आनुषंगिक खर्चासह दि. २९ १२ २०२१ च्या अगोदर भरणा करावा, अन्यथा सदर मालमत्तेची खाजगी कराराव्दारे विक्री करण्यात येईल.

दिनांक : 14.12.2021

प्राधिकृत अधिकारी स्थान : मुंबई आईडीएफसी फर्स्ट बैंक लिमिटेड जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद जागेचे अमर लाईफ स्पे<mark>सेस एलएलपी</mark> यांच्या अधिकाराची आम्ही चौकशी करीत आहोत

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेली सदर जागा किंवा कोणतार्ह भाग किंवा अंशावर विक्री, हस्तांतर, अदलाबदल, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, करारनामा, तारण, अधिभार, मालकी हक्क, वारसाहक्क, मृत्युपत्र, ताबा, बक्षीस, परिरक्षा, कायदेशीर हक्क, न्यास वहिवाट, उपवहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, कोर्ट रिसीव्हर, कार्यालय करारपात्र, केअर-टेअर बेसीस, कोणतेही न्यायालय किंवा न्यायाधिकरण किंवा अपिलीय न्यायाधिकरणाचे आदेश, कंत्राट विकास अधिकार, भागीदारी, कोणतेही लेखी/तजवीज किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक, हित, लाभ, शेअर, दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे आजच्या तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत कळवावे अन्यथा असे सर्व अधिकार, हक्क, हित, लाभ, दावा किंवा मागणी असल्यास ते त्याग किंवा स्थगित केले आहेत आणि अस्तित्वात नाही असे समजले जाईल. आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय आमचे अशील पुढील प्रक्रिया सुरू करतील.

कृपया लिफाफ्यावर 'सीटीएस क्र.४१७, ४१७/१ ते २' असे नमुद करावे.

वर संदर्भीत अनसची

अधिकार दस्तावेजानुसार जमीन किंवा मैदानाचे क्षेत्रफळ १६०४ चौ.यार्डस् आणि क्षेत्रफळ १४४८.१ चौ.मी. किंवा सरासरी शहर सर्व्हेक्षण नोंदीनुसार, सर्व्हे क्र.६१बी आणि आता संबंधित सीटीएस क्र.४१७, ४१७/१ ते २, गाव अंधेरी, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा, एस.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८.

आज दिनांकीत १४ डिसेंबर, २०२१

मे. रुस्तमजी ॲण्ड जिनवालाकरित सही/

ॲडव्होकेट व सॉलिसिटर २०१/२०२, मिस्त्री मेन्शन, २रा मजला, १०७, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१

The spirit of Mumbai is now 93 years old!



(नियम 8(1) पहा) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्क्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 28.11.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रवकम रू. 21.88.932.50 (रूपये एकवीस लाख अत्वागिंशी हजार नऊशे बनीस आणि प्रवास पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLKAL00368798 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 25.05.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **उमेश विश्वनाथ घुगे आणि सुर्वणा उमेश घुगे** यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्य

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 08.12.2021 रोजी घेतलेला आहे

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्रारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 21,88,932.50 (रूपये एकवीस लाख अठ्याऐंशी हजार नऊशे बत्तीस आणि पन्नास पैसे फक्त) पुढील व्याज 25.05.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं. 203, दुसरा मजला, डी विंग, पुजा कॉम्प्लेक्स सीएचएस लि., संतोष नगर, पुणे लिंक रोड कडे, कल्याण पूर्व, ठाणे -421306, महाराष्ट्र.

तारीख: 08.12.2021

स्थळ : ठाणे

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

मध्यवर्ती कार्यालय :

चंद्र मुखी, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१. शाखा कार्यालय: ॲसेट्स रिकव्हरी शाखा, ३४६, स्टॅन्डर्ड बिल्डिंग, ३रा मजला, डॉ. दादाभाई नवरोजी रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१ शुद्धिपत्रक कृपया दिनांक ११.१२.२०२१ रोजी जंगम/ स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना य

मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या सूचनेचा संदर्भ घ्यावा. या सूचनेमध्ये विकीकरिता प्रॉपर्टी नंबर अनावधाने **प्रॉपर्टी अनु.क्र. ३५ आणि ३९** असे प्रसिद्ध झाले असून त्या ऐवजी **प्रॉपर्टी अनु.क्र. ३**५ प्राधिकृत अधिकारी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एआरबी

**PUBLIC NOTICE** 

Notice hereby given that originally one Shri. Chandulal Panachand Sanghvi and Smt. Dhanlaxmi Chandulal Sanghvi (Said Sanghyi's) were Joint owners of office premises No.707, Gold Crest Business Centre Co-Op Society Ltd. situated at L.T. Road Borivali (West) and were holding 20 Shares of Share Certificate No: 38. bearing Distinctive No. 741 to 760 (Both inclusive) of the said office premises situated on land bearing no: CTS No.615, Final Plot.3, TPS No.1 LT Road Borivali (West). Mumbai - 400092.

Pursuant to a joint gift deed registered on 25th March, 2019, said Sanghvi's transferred their 80% shares 40% (each) to their 2 sons namely: (1) Mr. Hemanshu Sanghvi and (2) Mr. Dhiren Sanghyi by retaining each 10% share with them. Shri. Chandulal Panachand Sanghvi died intense on dated 24th August, 2020. leaving behind his wife (1) Smt. Dhanlaxmi Sanghvi (2) Daughter Smt. Bhadrika Mehul Udani and two sons Mr. Hemanshu Sanghvi and Mr. Dhiren Sanghvi.

By the Registered Deed of Release dated: 16th October, 2021, Smt. Dhanlaxmi Chandulal Sanghvi and her daughter Smt. Bhadrika Mehul Udani transferred their remaining rights in favor of Mr. Hemanshu Sanghvi and Mr. Dhiren Sanghvi.

Mr. Hemanshu Sanghvi and Mr. Dhiren Sanghvi have applied to society for transfer of shares of deceased Mr. Chandulal Sanghvi and share of Smt. Dhanlaxmi Chandulal Sanghvi in their favor.

The society hereby invites claims /objection if any from the heir or heirs or any other claimants to transfer the said shares and interest of the deceased Mr. Chandulal Sanghvi and Smt. Dhanlaxmi Sanghyi in the capital/ property or share of the said unit No. 707 within the period of 15 days from the date of publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims. Objection claim if any can be submitted at society's office being office No. 516 at 5th floor of building Gold Crest Business Centre L.T. Road Borivali (West) Mumbai 400 092.

If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to consider the application to transfer the share in favour of Mr. Hemanshu Sanghvi and Mr. Dhiren Sanghyi on merits and in accordance with the bye-laws of the

society. Place: Mumbai Date: 10th December, 2021 For Gold Crest Business Centre Co-op. Society Ltd Mr. Suresh G. Panchmatiya Hon. Secretary

NOTICE

SBI MUTUAL FUND

ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENTS & KEY INFORMATION MEMORANDUMS OF ALL SCHEMES OF SBI MUTUAL FUND

Change in the Official Point of Acceptance of SBI Mutual Fund Investors of schemes of SBI Mutual Fund are requested to take note of the change in address of following branch of SBI Funds Management Private Limited, Official Point of Acceptance of SBI Mutual Fund:

Location	Old Address	New Address	Effective Date
Mumbai	SBI Funds Management Private Limited Forbes Building, 2 <sup>nd</sup> Floor, Charanjit Rai Marg, East Wing, Fort, Mumbai - 400001, Maharashtra.	SBI Funds Management Private Limited Unit No. 31, CR2 Mall, Plot No. 240 & 240 A, Backbay Redamation, Block no. III, Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra.	December 15, 2021
	Phone No.: 022 - 66532800 Email ID: cs.mumbai@sbimf.com	Phone No.: 022 - 66532800 Email ID: cs.mumbai@sbimf.com	

All other terms and conditions of the Schemes remain unchanged. This addendum forms an integral part of the Scheme Information Documents (SIDs) & Key Information Memorandums (KIMs) cum Common Application Form of all Schemes of SBI Mutual Fund as amended from time to time

For SBI Funds Management Private Limited Sd/-

Place: Mumbai Date: December 13, 2021

10<sup>th</sup> November, 2021 and ended on 05,00 pm on 11<sup>th</sup> December, 2021.

Vinay M. Tonse **Managing Director & CEO** 

Asset Management Company: SBI Funds Management Private Limited (A Joint between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PTC065289) Trustee: SBI Mutual Fund Trustee Company Pvt. Ltd. (CIN: U65991MH2003PTC138496) Sponsor: State Bank of India Regd Office: 9th Floor, Crescenzo, C - 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Tel: 91-22-61793000 • Fax: 91-22-67425687 • E-mail: partnerforlife@sbimf.com • www.sbimf.com

> Mutual Fund investments are subject to market risks. read all scheme related documents carefully.
>
> SBIMF/2021/DEC/05

ठिकाण: महाराष्ट्र

Deepika Pandey

Association

Date: 13/12/2021

Place: Mumbai

PRECISION WIRES INDIA LIMITED CIN: L31300MH1989PLC054356, PAN: AAACP7555L

Regd.Office: Saiman House, J.A.Raul Street, Off Sayani Road, Prabhadevi, Mumbai - 400 025. TEL: +91-22-24376281, FAX: +91-22-24370687, E-MAIL: <u>mumbai@pwil.net</u> WEB: <u>www.precisionwires.com</u>

**DECLARATION OF RESULTS OF E-VOTING CONDUCTED FOR POSTAL BALLOT** Pursuant to section 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the approval of the members of the Company was sought by way of postal ballot to pass the resolution as set out in the postal ballot notice dated 03rd November, 2021.

The Board of Directors had appointed Mrs. Ragini Chokshi, Practicing Company Secretary as Scrutinizer for Conducting the postal ballot voting process (Including e-voting) in fair and transparent manner. Mrs. Ragini Chokshi has carried out the scrutiny of all votes casted by means of e-voting and submitted her report on 13th December, 2021.

The Company has provided the facility of e-voting (for the purpose of Postal Ballot) which commenced from 09.00 am (IST) on

Base	ased on the scrutinizer report dated 13 <sup>th</sup> December, 2021, the results of postal ballot are as under:						
Sr. No.	Particular of resolution	No of Total Votes	No of Votes in Favour	% of Votes in Favour	No of Votes Against	% of Votes Against	No of Invalid Votes
1	Approval for reclassification of Authorised Capital	16010337	16006075	99.9733	4262	0.0267	0
2	Approval for Sub Division of Equity Shares	16010337	15975075	99.7798	35262	0.2202	0
3	Approval for alteration of Capital Clause of Memorandum of						

On basis of the Scrutinizer Report, the result of the postal ballot was declared on 13th December, 2021. The resolution as mentioned in notice of postal ballot dated 03<sup>rd</sup> November, 2021, were duly passed with requisite majority on 13<sup>th</sup> December, 2021. The result of E-voting by postal ballot along with Scrutinizer Report are available on the Company's Website i.e www.precisionwires.com and also on Websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited

15971465 15969314

Record date for Split/Sub-Division Pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the Board of Directors has fixed Thursday, 23<sup>rd</sup> December, 2021 as record date for the purpose of Stock Split/Sub Division of Equity Shares of the Company For Precision Wires India Limited

Company Secretary

जाहीर सूचना

**शाखा कार्यालय:** आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र.२०१-बी, २रा मजला, रोड क्र.१, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.

FICICI Bank यादारे टेण्यात येते की. खालील कर्जुटारांनी अँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सविधेची महल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेटस (एनपीएन) म्हणन वर्गीकर

अ. क्र.	कर्जदार/सह–कर्जदार/हमीदाराचे नाव/ (कर्ज खाते क्र.) आणि पत्ता	अंमलबजावणीयोग्य मत्ता/ तारण मत्तेच्या मिळकतीचा पत्ता	सूचना पाठविल्याची तारीख/ सूचनेच्या तारखेस थकबाकी	एनपीए तारीख
१.	विष्णू टिपीज पवार/ सुनादा विष्णू पवार/ रजनीश रघुनाथ गोहाणे- द्वारा ललितकुमार कारिया, घर क्र. ६५, जवाहर नगर, वार्ड क्र. ४, लोहारा, महाराष्ट्र, यवतमाळ,	फ्लॅट क्र. ५, १ला मजला, प्लॉट क्र. ४० आणि ४१, सर्व्हें क्र. २०/७, गाव वाघापूर, महाराष्ट्र यवतमाळ ४४५००१	०४/१०/२०२१ इ. २,१८,२४१/-	o2/o8/२o
۲.	४४५००१/ एतबीवायएव्ही०००००३५०३३१ गोपीनाथ मुकुंद नवले/शशिकला गोपीनाथ नवले-ब्लॉक क्र. ए-२, यशराज नगरी, अकलकोट रोड, सूत मिल जवळ, महाराष्ट्र, सोलापूर, ४१३००६/	ब्लॉक क्र. बी-१, यशराज नगरी, सन्हें क्र. १६४/१ए/१/५ आणि १६४/१ए/१/६, अकलकोट रोड, सूत मिल जवळ, महाराष्ट्र	०४/१०/२०२१ इ. २,३५,६१८/-	३१/०५/२०
₹.	एलबीएसएसआर०००१०७४७७४ जयवंत शिवराम वाघ/रंजा जयवंत वाघ - ५९, विक्रांत नगर एमआयडीसी, शिवराज पेट्रोल पंपाजवळ, सत्वशील नगर, महाराष्ट्र, सातारा, ४१५००४/	प्तिलापू ४१३००६ प्लॉट क्र. ३, सर्व्हें क्र. ॥/ १-बी, शाहनगर, घोलप बंगलोजवळ, गोडोली, महाराष्ट्र सातारा ४४५००४	०८/१०/२०२१	१०/०५/२०
٤.	ाशवराज पट्टाल पंपाजवळ, सत्वशाल नगर, महाराष्ट्र, सातारा, ४९५००४/ एलबीएसआरए०००००५००८६२ तहेजीप हारून शेख/ जीनत टी शेख – फ्लॅट क्र. २, एस. क्र. २३/२८४, दिपाली आपर्टिमेंट, सीटीएस क्र. १८८, ६७/४, टाईप १, रेंज हिल्स, भाऊ पाटील	पलंट क्र. २ (फ्लंट क्र. ३ आणि ४ पीएमसी योजनेनुसार), १ला मजला, पदाराज अपार्टमेंट, सीटीएस क्र. १८८ + १८९, गाव	\$. \\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	११/०६/२०
۹.	रोड, खडकी, महाराष्ट्र, पुणे, ४११०२०/ एलबीपीयूएन००००४९६९६६२/ एलबीपीयूएन०००४९६९६७६ हितेंद्र काशीराम कटारे/ कोमल हितेंद्र कटारे- प्लॉट क्र. १५३, गणेश नगर,	बोपोडी, ता. हवेली, महाराष्ट्र पुणे ४१११०२० फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, गणेश सिटी १ (विंग बी), प्लॉट क्र.	\$ <del>2</del> /\$0/ <del>2</del> 0 <del>2</del> \$	०६/०५/२०
٦.	शारता फेडार/ फानरा हिर्गंद्र फेडार- प्लाट क्र. ५५२, गणा नगर, शारता स्क्रेअर, डी हॉस्पिटल जवळ, नंदनवन, महाराष्ट्र, नागपूर, ४४०००९/ एलबीएनएजी००००३१५७५७८	०२, सर्व्हें क्र. ९/१बी/२, मौजे कुसुंबी, पी. एच. क्र. ३२, खाते क्र. ८, तह. काम्पटी, महाराष्ट्र नागपूर ४४०००९	ह. १५,४७,४७५/-	04/04/40
ξ.	हितेंद्र काशीराम कटारे/ कोमल हितेंद्र कटारे- प्लॉट क्र. १५३, गणेश नगर, शारदा स्केअर, डी हॉस्पिटल जवळ, नंदनवन, महाराष्ट्र, नागपूर, ४४०००९/	पलॅट क्र. ३०४, ३रा मजला, गणेश सिटी १ (विंग ए), प्लॉट क्र. ०१, सर्व्हें क्र. ९/१बी/२, मौजे कुसुंबी, पी. एच. क्र. ३२, खाते	१२/१०/२०२१ ह. १५,०१,६६३/-	०६/०५/२०
9.	एलबीएनएजी००००३१५७५७७ वुकाराम संपतबुवा गिरी/ सारिका तुकाराम गिरी- फ्लॅट क्र. १०३, गेट क्र. ४३५/३, रीजेंट पार्क, बी बिल्डिंग, चन्होत्ती खुर्द, महाराष्ट्र, पुणे, ४१२१०५/	क्र. ८, तह. काम्पटी, महाराष्ट्र नागपूर ४४०००९ फ्लॅट क्र. १०३, १ला मजला, समाज सेवक सहकारी गृह रचना संस्था मर्यादीत, प्लॉट क्र. १४, सब्हें क्र. २६-ए, सीटीएस क्र.	१२/१०/२०२१ इ. ३४,०१,६९७/-	०६/०७/२०
ζ.	एलबीपीयूएन०००५१८२०३२/ एलबीपीयूएन०००५१८२००३ कैलास वाल्हेकर/मनीषा वाल्हेकर- फ्लॅट क्र. २, १ला मजला, चंद्रभागा हेरिटेज, सर्व्हें क्र. ३६/१/३, आंबेगाव बीके, महाराष्ट्र, पुणे, ४११०४६/ एलबीपीयूएन०००५१ ०४९७१	१५६४, गाव तळेगाव दाभाडे, ता. मावळ, महाराष्ट्र पुणे ४१०४०१ फ्लॅट क्र. ४०४, ४था मजला, शिव गोरक्ष विहार सीएचएसएल, विंग ए, सर्व्हें क्र. ४६, हिस्सा क्र. ५, ता. हवेली, गाव आंबेगाव बीके, जि. पुणे महाराष्ट्र ४११०४६	१२/१०/२०२१ रु. ३४,७३,९३९/-	०६/०५/२
0.	वर्षा श्रीकांत डाकरे/ श्रीकांत संतोष डाकरे- द्वारा ज्ञानोबा पी चौधरी, ए-१४/७, शिवाजी नगर, महाराष्ट्र, औरंगाबाद, ४३१००१/ एलबीएय्आर००००४९३३९३५ शिवाजी सूर्यवंशी/ तनुजा शिवाजी सूर्यवंशी- सन्हें क्र. २९, आनंद नगर, केआरबी समोर, केशव नगर, मांजरी रोड, केशव नगर, महाराष्ट्र, पुणे, ४११०३६/	रो हाउस क्र. ४२, प्लॉट क्र. २ ते ८ आणि ४१ ते ४४, गट क्र. १५६, कुंभेफळ, औरंगाबाद महाराष्ट्र ४३१००१ प्लॅट क्र. ६०६, ६वा मजला, श्री सिद्धीवी नायक पार्क, विंग के, गट क्र. ३१/२ आणि ४९, वडकी गाव, हडपसर- फुरसुंगी	??/१०/२०२१ ₹. ८,४८,६४९/- ?०/१०/२०२१ ₹. ८,१०,४९४/-	\$0/08/2
१.	एलबीपीयूएन००००२९८१३५१ शंकरलाल चौधरी/ प्रेमप्रकाश चौधरी- फ्लॅट क्र. ३०३, सर्ल्हे क्र. २५१९, श्री साई प्लाझा, धनकवाडी, महाराष्ट्र, पुणे, ४११०४६/ एलबीपीयूएन००००४८७३५३२	अनेक्स, पुणे महाराष्ट्र ४१२३०८ फ्लॅट क्र. ३०३, २रा मजला, श्री साई प्लाझा, सर्व्हे क्र. २५, हिस्सा क्र. ६/७/१२, आंबेगाव बीके, पुणे, महाराष्ट्र ४११०४६	२०/१०/२०२१ इ. ७,२४,६६४/-	०६/०४/२
٦.	गौरी सूर्यकांत डिसाळे/ अमित सुभाष सती- फ्लॅट क्र. १०२, प्लॉट क्र. ११३, सर्व्हे क्र. ७६/८७, विष्णू प्रसाद, न्यू पुणे, महाराष्ट्र, पुणे, ४११०२३/ एलबीपीयूएन०००४९०५४९३	फ्लॅट क्र. २२२, २रा मजला, जनारंजनी, सब्हें क्र. १११२/७९, सिंहगड रोड जवळ, नांदेड शहर, पुणे महाराष्ट्र ४११०४१	२०/१०/२०२१ ₹. ९,८८,९८८/-	०७/०६/२
₹.		फ्लॅट क्र. २, तळ मजला, आदर्श अपार्टमेंट-बी, प्लॉट क्र.३, सेक्टर पी-१७, नेबरहुड मार्गशीर्ष, सिडको, महेश भवन समोर, गणेश चौक, जि. नाशिक महाराष्ट्र ४२२००९	१८/१०/२०२१ इ. १०,००,२३९/-	०६/०५/२
٧.	वैशाली बाळासाहेब जाधव/ गंगाबाई उत्तमराव जाधव- फ्लॅट क्र. ५, फ्रेंड्स नूक बाणेर रेसिडेन्सी, सकाळ नगर, औंध पुणे, मोरे फूड मॉलच्या मागे, महाराष्ट्र, पुणे,	फ्लॅट क्र. ८०४, ८वा मजला, बिल्डिंग ए-२, कुमार शांतीनिकेतन, सर्व्हें क्र. १३८/५, गाव पाषाण, जि. पुणे, महाराष्ट्र ४११०४५	१८/१०/२०२१ इ. २२,६१,७२५/-	११/०५/२
ч.	४११००७/ एलबीपीयूएन०००१८८३२९० विश्वास विजय कुचेकर/ विलास राजपूत- खोली क्र. २१३, बिल्डिंग क्र. ए–२१, आशीर्वाद हाऊ. सोसा., सेक्टर २२, निगडी पुणे, महाराष्ट्र, पुणे, ४११०४४/	फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, बालाजी पार्क को-ऑप. हाऊ. सोसा. लि., विंग ए, फेज I, सर्न्हें क्र. ४/२/२, मौजे नर्हे,	१८/१०/२०२१ ₹. २६.८२.८७४/-	११/०५/२
ξ.	एलबीपीयूएन०००३०४६७३१	सोसा. लि., विग ए, फज ।, सव्ह क्र. ४/२/२, मीज नह, आंबेगाव बीके, जि. पुणे महाराष्ट्र ४१९०४६ पस्टॅट क्र. २०४, २रा मजला, सोमाणी ड्रीम होम फेज-।, बिल्डिंग बी, लोटस बिझनेस स्कूल जवळ, पुणे मुंबई हायवे, सर्व्हे क्र.	ह. २६,८२,८७४/- १८/१०/२०२१ ह. १५,३७,४५१/-	o&/o8/3
૭.	४११०२७/ एलबीपीयूएन०००४७७३३३३ स्वाती लक्ष्मण पगारे/ लक्ष्मण ज्ञानेश्वर पगारे–फ्लॅट क्र. १३, सर्व्हे क्र. २३०,	२६/४/४ ते ७/२७/४/४, गायकवाड नगर, पुनावळे, जि. पुणे महाराष्ट्र ४११०३३ पस्टॅट क्र. ६, १ला मजला, अर्णव सीएचएसएल, ए बिल्डिंग, प्लॉट	\$. ?d, #6,8d?/- \$८/१०/२०२१	०६/०५/२
۷.	अर्णव सोसायटी, अयाध्या नगरी, हिरावाडी, महाराष्ट्र, नाशिक, ४२२००३/ एलबीएनएएस००००४९३४३८३ हौशाभाऊ पुंजाराम नागरे/ शीला हौशाभाऊ नागरे/ सचिन गजानन भगत- ६२५२,	क्र. २३ ते २६, बी/एच त्रिकोणी बंगलो, रासबिहारी आरटीओ कॉर्नरच्या बाजूला, लिंक रोड, सर्ल्डे क्र. २३०/१+२ए, मौजे नाशिक, जि. नाशिक महाराष्ट्र ४२२००१ फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, एफ विंग, सुयोजित वन वर्ल्ड,	\$6. \$2.,40,\$28/-         \$2/\$0/\$0\$\$	06/08/2
₹.	फालके माळा, शिरूर, रांजणगाव, एमआयडीसी, झेड.पी. शाळेजवळ, कारेगाव, महाराष्ट्र, पुणे, ४१२२१०/ एलबीएनएएस००००४९५८०३९ गायत्री अनिल सातपुते/अनिल निवृत्ती सातपुते– घर क्र. ६२४, सातपुते माळा,	बिल्डिंग बी, सी.टी.एस. क्र. ४४४४/पी, ४४४८ ते ४४५३ आणि ४४५१ए, ११३ए/३/२, ११३/१ए/६, १३/बी, गुरुद्वारा समोर, नाशिक रोड, जि. नाशिक महाराष्ट्र ४२२१०१ पलॅट क्र. १२, ४था मजला, साई संकेत अपार्टमेंट, सर्व्हें क्र.	\$\frac{1}{2}\frac{1}\frac{1}{2}\frac{1}\frac{1}{2}\frac{1}{2}\frac{1}{2}\frac{1}{2}\frac{1}{2}\frac{1}{2}1	08/04/2
-	नाशिक पुणे रोड, महाराष्ट्र, नाशिक, ४२२१०१ / एलबीएनएएस००००५२७९९४२ तृप्ती कुलदीप खराड/ कुलदीप भास्कर खराड – सर्व्हे क्र. १९/१, प्लॉट क्र. २८,	९५/४/१, प्लॉट क्र. ०१, एनएमसी शाळेजवळ, सरस्वती नगर, पांचक, नाशिक महाराष्ट्र ४२२१०१ फ्लॅट क्र. जी- २०६, गट क्र. १४, केंब्रिज शाळेजवळ, फत्तेपूर,	रु. १८,५६,२९६/ <i>-</i> १८/१०/२०२१	o६/o४/२
ζ.	मेहर नगर, महानगर पालिका मैदानाजवळ, महाराष्ट्र, औरंगाबाद, ४३९००९/ एलबीएयुआर००००५१ १६३४६	जि. औरंगाबाद, महाराष्ट्र ४३१००१ सन्हें क्र. ११४/२०/२ए/४ए, शिर्डी, तालुका राहाता, जि.	₹. १०,५७,५०२/- २२/१०/२०२१	१०/०६/२
₹.	नांदुरखी खुर्द, इंग्लिश स्कूल जबळ, राहाता, महाराष्ट्र, अहमदनगर, ४२३१०७-एलबीएनएएस००००२३५५५०२/ एलबीएसएचडी००००४८९८१ ०० हनुमानराम हरिकिसन गोदरा/केलम गोदरा– सी-१०४, कॅलिप्सो, अमित ब्लूमफिल्ड,	अहमदनगर, महाराष्ट्र ४२३२०७ पलॅट/युनिट क्र. १०४, सी-कॅलिप्सो, १ला मजला, गाव आंबेगाव	इ. २१,८८,१२४/ <i>-</i> ३०/१०/२०२१	११/०१/२
₹.	सर्व्हें क्र. ५९, एक्सप्रेस हायवे जवळ, आंबेगाव बीके, महाराष्ट्र, पुणे, ४११०४६/ एलबीपीयूएन०००३०९२९५६	बुद्रुक, एक्सप्रेस हायवे जवळ, ता. हवेली, जि. पुणे, महाराष्ट्र ४११०४६ प्लॉट क्र. १, निप्पाणीकर कॉलनी, सर्व्हे क्र. ९०१/८, घाटगे	रु. २०,६७,०८०/- ०५/११/२०२१	१०/०७/२
	कॉलनी, घाटगे हॉस्पिटल जनळ, मिरज, महाराष्ट्र, सांगली, ४१६४१०/ एलबीएसएलआय००००५०५००५०	हॉस्पिटल जवळ, मिरज- कुपवाड, मिरज, जि. सागली, महाराष्ट्र ४१६४१०	रु. २१,५७,४०२/-	
٧.	चंद्रशेखर धर्निसंग ठाकूर/ भावना सी ठाकूर फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, प्लॉट क्र. ११२, समृद्धी अपार्ट. फ्लॉबर मिलजवळ, वृंदावन नगर, अंबड खुर्द, कामठवाडे शिवार, महाराष्ट्र, पारोळा, ४२५१११/ (एलबीएनएएस००००३०९३३६७/ एलबीएनएएस००००५१ १२९०५)	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, प्लॉट क्र. ११२, समृद्धी अपार्ट. फ्लॉबर मिल जबळ, वृंदावन नगर, अंबड खुर्द, कामठवाडे शिवार, महाराष्ट्र, पारोळा-४२५१११	०१/१०२०२१ रु. २२,८५,८३४/-	०७/०६/२
٦. Ę.	अब्दुल कलाम खलील शेख/आयशाबी खलील शेख प्लॉट क्र. १३९ कोराडी रोड नेरा मस्जिद, एमझेड मानकापूर, सीएस क्र. २० शीट क्र. १२, महाराष्ट्र, नागपूर, ४४००३०/ (एलबीएनएजी००००३६३८५९९) एजाज गुलाम मोहिद्दीन शेख/ गुलाम मोहिद्दीन शेख/ रूम क्र. ३, अब्दुल	पलॅट क्र. ३०१, प्लॉट क्र. २४ केएच क्र. २९ सीएस क्र. २०, राणा सिम्फनी २ एमझेड, मानकापूर वॉर्ड क्र. ६१, महाराष्ट्र, नागपूर- ४४००३० फ्लॅट क्र. ५०३, ५वा मजला, विंग बी मार्गोसा हाईट्स,	०५/१०/२०२१ इ. ७,१५,५४१.८७/- ०५/१०/२०२१	06/08/2 08/04/2
g.	सत्तार चाळ, हॉल रोड, मोहम्मदवाडी पुणे, महाराष्ट्र, पुणे, ४११०६०/ (एलबीपीयूएन०००२३९०५५५)	मोहम्मदवाडी पुणे, महाराष्ट्र, पुणे-४११०६० फलॅट क्र. ५, २रा मजला मोरया हाईट्स, गाव पंचक प्लॉट क्र. १५	\$\tau_1,   \q	08/04/2
٥. د.	इहिंद्स, गाव पंचक प्लॉट क्र. १५ सीटीएस १६१, नाशिक रोड, महाराष्ट्र, नाशिक, ४२२१०१/ (एलबीएनएएस००००५३०२००४) अनिल अरुण सानप/ रुपाली अनिल सानप/ फ्लॅट क्र. ०७ भाग्योदय	सीटीएस १६१, नाशिक रोड, महाराष्ट्र, नाशिक- ४२२१०१ फ्लॅट क्र. ०७, ३रा मजला, भाग्योदय अपार्ट., प्लॉट क्र. ६१,	र. २०,१०,९२३/- ०५/१०/२०२१	११
	अपार्ट., बी/एच. आरटीओ कार्यालय जयंती हॉस्पिटल जवळ, पेठ रोड, पंचवटी, गाव- मखमलाबाद, महाराष्ट्र, नाशिक पंचवटी, ४२२००३/ (एलबीएनएएस००००१९३५६६३)	बी/एच. आरटीओ कार्यालय जयंती हॉस्पिटल जवळ, पेठ रोड, पंचवटी, गाव- मखमलाबाद, महाराष्ट्र, नाशिक- ४२२००३	ह. ९,५९,५९६.२१/-	/04/20
٥.	महाराष्ट्र, उस्मानाबाद, ४१३५०१/ (एलबीएसएचआर००००११३५९५५) विजय नागनाथ मस्के/ मंगेश नागनाथ मस्के/ घर क्र. २०१, २रा मजला, तुकाराम	प्लॅट क्र ०९, मंगल रेसिडेन्सी, डी- बिल्डिंग, एस क्र १०/२, होतगी रोड, सोलापूर, महाराष्ट्र, उस्मानाबाद- ४१३५०१ फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला श्री सिद्धिवनायक पार्क, एफ विंग	०६/१०/२०२१ इ. २,७६,९४६/- ०६/१०/२०२१	02/09/2 08/09/2
१.	नागरी भेकराई रोड, भेकराई नगर शाळा जवळ धमालवाडी फुरसुंगी, महाराष्ट्र, पुणे, ४१२२०८/ (एलबीपीयूएन००००३१ ३४४८५) विवेक विद्यासागर/ विजयालक्ष्मी एन्/ फ्लॅट क्र. ७०८, ७वा मजला, बिल्डिंग	वडाकीगाव, हडपसर फुरसुंगी अनेक्स पुणे, महाराष्ट्र, पुणे- ४१२३०८ फ्लॅट क्र. ७०८, ७वा मजला, बिल्डिंग ए, सबर्बिया इस्टेट गॅट क्र.	रु. १३,७५,५४१/- ०६/१०/२०२१	०५/०७/२
۲.		५०१, लोणीकंद, महाराष्ट्र, पुणे-४११०४५ पलॅट क्र. एफ१, १ला मजला, यश रेसिडेन्सी, २०१८-केएच/२२,	रु. १७,४८,८५८/- ०५/१०/२०२१	३१/०७/२
₹.	मंडलिक कॉलनी, ८वी लेन, राजा रामपुरी कोल्हापूर, महाराष्ट्र, कोल्हापूर, ४१६००८/ (एलबीकेपीआर००००१४२९५४५) अश्विनी अमोल भोसले/ अमोल एस भोसले/ फ्लॅट क्र ३०८ प्लॉट क्र. ४५/	ई वार्ड, राजारामपुरी ४थी लेन, महाराष्ट्र, कोल्हापूर- ४१६००८ पलॅट क्र ३०८ प्लॉट क्र. ४५/४६, रिवर व्हॅले रेसिडेन्सी भिसे	ह. ८,५०,६७१/- ०६/१०/२०२१	०६/०५/२
٧.	४६, रिवर व्हॅले रेसिडेन्सी भिसे कॉलनी, ता. मावळ वराळे तळेगाव, महाराष्ट्र, पुणे, ४१०५०७/ (एलबीपीयूएन०००३२६७८६९)	कॉलनी, टीए मावळ वराले तळेगाव, महाराष्ट्र, पुणे- ४१०५०७ फ्लॅट क्र. ०९, दुसरा मजला, प्लॉट क्र. १६ १७ १८ १९ २०	रु. ११,७६,७२०/- ०६/१०/२०२१	0 & / 0 4 / 2
۹.	मजला, म्बदेश विहार अपार्ट., नरहरी समोर. लॉन्स नगर पाथडी फाटा, महाराष्ट्र, नाशिक, ४२२००९/ (एलबीएनएएस००००५१५०१०१) भागिनाथ जगन्नाथ सोनवणे/मंगल भागीनाथ सोनवणे/प्लॉट क्र. २३६ आयडब्ल्युटी	स्टिल्ट, पार्वती हाईट्स अपार्टमेंट, पाथडीं फाटा, नाशिक, महाराष्ट्र, नाशिक - ४२२०१० प्लॉट क्र. ३५, ओम श्रीनाथ पार्क, नाशिक रोड, मिटमिता गट क्र.	र. १९,५९,११७/- ०६/१०/२०२१	०७/०६/२
٦. <b>ξ</b> .	ऑप, युनिट इंजि. डोमेस्टिक एरिया, मिलिटरी कॅम्प, दक्षिणेश्वर कोलकाता, पश्चिम बंगाल, कलकत्ता, ७०००३५/ (एलबीएयूआर००००२५४३७९१)	१५५ भाग, महाराष्ट्र, औरंगाबाद - ४३१००१ फ्लॅट क्र. १४, ३रा मजला सी विंग साई लक्ष्मी पार्क-बिल्डिंग सी,	₹. ७,६४,९६७/- ○९/१०/२०२१	38/08/2
	स्रोनवणे फ्लॉट क्र. १४, ३रा मजला सी विंग साई लक्ष्मी पार्क-बिल्डिंग सी, कडे पठार नगर पिंपळगाव बहुला, नाशिक, महाराष्ट्र, नाशिक, ४२२००९/ (एलबीएनएएस००००४९६४९७७)	कडे पाथर नगर पिंपळगाव बहुला, नाशिक, महाराष्ट्र, नाशिक- ४२२००९	रु. १८,२६,०९३/-	
	मोनी कुमारी/ रोहित प्रह्माद प्रसाद रंजन/ बी९, पवार हाईट्स को-ऑप. हाऊ. सोसा. लि., विंग बी, २रा शंकर मठ हडपसर, पुणे, महाराष्ट्र, पुणे, ४११०१३/ (एलबीपीयूएन०००४४४५९७४)	बी९, पवार हाईट्स को-ऑप. हौ. सोसा. लि., विंग बी २रा शंकर मठ हडपसर, पुणे, महाराष्ट्र, पुणे-४११०१३	०९/१०/२०२१ इ. १९,८३,७५४/-	38/08/2
८.	सोनम गौतम वाडेकर/ गौतम भाऊसाहेब वाडेकर/ फ्लॉट क्र. ०९, ३रा मजला प्लॉट क्र. ०८, साईराज अपार्टमेंट, हॉटेल सेलिब्रेशन जवळ पाथडीं शिवार, नाशिक, महाराष्ट्र, नाशिक, ४२२००१/ (एलबीएनएएस००००४५४४८६५)	फ्लॅट क्र. ०९ ३रा मजला प्लॉट क्र. ०८, साईराज अपार्टमेंट, हॉटेल सेलिब्रेशन पाथर्डी शिवार जवळ, नाशिक, महाराष्ट्र, नाशिक- ४२२००१	०९/१०/२०२१ इ. २०,५३,३२२.१६/-	३१/०७/२
۲.	मजला, द्वारका कीन्सपार्क, सी विंग, रहाटणी, एस. क्र. ७ (भा.), महाराष्ट्र, पुणे, ४११६२८/ (एलबीएनएएस००००१५८४६००)	पलॅट क्र. सी- ४०३, ४था मजला, द्वारका कीन्सपार्क, सी विंग, रहाटणी, एस. क्र. ७ (भा), महाराष्ट्र, पुणे-४११६२८	०९/१०/२०२१/ इ. २१, २२,७३१. ८१/-	38/08/3
٥.	मंगेश संतोष जोशी/ दिपाली मंगेश जोशी/ प्लॉट क्र. २६, ईस्ट साइड ब्लॉक क्र. १, द्वारका नगर निमखेडी शिवार, जळगाव, महाराष्ट्र, जळगाव, ४२५००१/ (एलबीजेएलएन०००४६९०३१९)	ब्लॉक क्र. १, प्लॉट क्र. २६, ईस्ट साइड, द्वारका नगर निमखेडी शिवार, जळगाव, महाराष्ट्र, जळगाव-४२५००१	०९/१०/२०२१ रु. १८,७५,६८०/-	38/08/20
१. २.	गिरीश नारायण कदम/ नरेश नारायण कदम/ घर क्र. ६५२ एस क्र. २/१बी, रामचंद्र नगर, धनकावाडी, महाराष्ट्र, पुणे, ४११०४३/ (एलबीपीयूएन०००२०३५२४६) संजय कुमार मोतीराम गायकवाड/ सुषमा संजय कुमार गायकवाड/ बिल्डिंग क्र. एच-९, समर्थनगर, ५६/३, ५६/३ वडगाव (बीके, आशीर्वाद हॉटेलजवळ, सिंहगड	फ्लॅट क्र. ४०६, ४था मजला, ई बिल्डिंग, वॉटरफ्रंट, रामचंद्र नगर, धनकावाडी, महाराष्ट्र, पुणे- ४११०४६ बिल्डिंग क्र. एच-९, समर्थनगर, ५६/३, ५६/३ वडगाव (बीके, आशीर्वाद हॉटेलजवळ, सिंहगड रोड, पुणे, महाराष्ट्र, पुणे-	५/११/२०२१ इ. २२,१२,२९०/- ०५/११/२०२१ इ. २,४१,२१४.४६/-	३१/०१/२ <sup>,</sup> ०७/०७/२ <sup>,</sup>
₹.	रोड, पुणे, महाराष्ट्र, पुणे, ४११०४१/ (एलबीपीयूएन००००५५१६३९)	४१९०४९ ९०३, ९वा मजला ॲमेझॉन रिव्हरडेल गोदरेज हिल, कल्याण- प. - ठाणे महाराष्ट्र, ठाणे-४२१३०१	२५/१०/२०२१ इ. १,६६,५८५/-	३०/११/२
٧.	(एलबीएमयूएम००००५०४८५७६)	फलॅट क्र. ७०४, ७वा मजला, इमारत क्र. ए५ गगन आकांशा फेज ।, कोरेगाव मुलगट क्र. ५२४, महाराष्ट्र, पुणे- ४१२२०७	०७/०९/२०२१ ₹. ४०,६४,९७२.९९/-	०७/०६/२
ч.	४१२२०७/ (एलबीपीयूएन०००५४१७९०९) अरबिंद लाल साहब सिंग/ विजयालक्ष्मी अरबिंद सिंग/ मिश्रा चाळ २/३ टैगोर	फ्लॅट क्र. ५०७, ५वा मजला, रिजेन्सी सर्वम, गाव मनाडा	२४/०९/२०२१	०६/०५/२
ξ.	नगर ५, शिवाजी नगर विक्रोळी पू. जवळ, मुंबई, महाराष्ट्र मुंबई ४०००८३/ (एत्बीएन्एमयू००००२३७४५१२)/ जहांगीर खान/ नाजनीन खान/ फ्लंट क्र. बी-९०४, ९वा मजला, सायप्रेस	टिटवाळा, एस क्र. ४२ हिस्सा क्र. १२ ३ ठाणे, महाराष्ट्र, ठाणे– ४२९६०५ फ्लॅट क्र. बी– ९०४, ९वा मजला, सायप्रेस ॲक्वा अधिराज गार्डन	5. 2,55,72         05/80/2028         7. 108.34,532	०६/०५/२
	ॲक्वा अधिराज गार्डन सीएचएसएल, प्लॉट क्र. ३२, सेक्टर क्र. ५, खारघर, महाराष्ट्र, नवी मुंबई– ४१०२१०/ (एलबीएमयूएम००००४८५६३००/	सीएचएसएल, प्लॉट क्र. ३२, सेक्टर क्र. ५, खारघर, महाराष्ट्र, नवी मुंबई- ४१०२१०	रु. ७९,३८,६२२/-	

बोलाविण्यात येत आहे कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्कशन ऑफ फायनिशयल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुर्दी अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील दिनांक: डिसेंबर १४, २०२१ प्राधिकृत अधिकार्र

आयसीआयसीआय बँक लिमिटेड